



6th February, 2022

National Stock Exchange of India Limited
BSE Limited

Scrip Code –

National Stock Exchange of India Limited: SIEMENS EQ
BSE Limited: 500550

Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015


Dear Sir / Madam,

We refer to our letter dated 4th February, 2022 informing about the Company's standalone and consolidated Un-audited Financial Results for the first quarter ended 31st December, 2021.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in Financial Express (in English) and Navshakti (in Marathi) on 6th February, 2022.

Kindly take the same on record.

Yours faithfully,
For **Siemens Limited**

**KETAN
NANDKISHOR
THAKER**  Digitally signed by KETAN
NANDKISHOR THAKER
DN: cn=KETAN NANDKISHOR
THAKER, c=IN, o=Personal,
email=ketan.thaker@siemens.com
Date: 2022.02.06 14:12:20 +05'30'

Ketan Thaker
Company Secretary

Encl: as above

Siemens Limited
Management: Sunil Mathur
CIN: L28920MH1957PLC010839

Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Tel.: +91 22 62517000
Dr. Annie Besant Road, Worli, Website: www.siemens.co.in
Mumbai – 400030 E-mail- Corporate-
India Secretariat.in@siemens.com

Registered Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400030. Telephone +91 22 62517000. Fax +91 22 24362403.
Sales Offices: Ahmedabad, Bengaluru, Bhopal, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Coimbatore, Gurgaon, Hyderabad, Jaipur, Jamshedpur, Kharghar, Kolkata, Lucknow, Kochi, Mumbai, Nagpur, Navi Mumbai, New Delhi, Puducherry, Pune, Vadodara, Visakhapatnam.

The Indian Wood Products Company Ltd.
 Regd. Off: 7th Floor, 9 Grosvenor Road,
 Kolkata - 700 001
 CIN: L20101WB1919A, CO200557
 Tel: 822062820; Fax: 033 22428799
 Website: www.iwplka.com
 E-mail: iwplka@iwplka.com

NO TICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, February 14, 2022, at 4.00 PM at 108, Judges Court Road, Kolkata - 700 021, West Bengal. To consider and approve, inter-alia, the Audited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended December 31, 2021.

The said meeting may be accessed on the Company's Website at <http://www.iwplka.com> and may also be accessed on the Stock Exchange website at <http://www.bseindia.com>

For the Indian Wood Products Co. Ltd.
 Place: Kolkata
 Date: 05 February, 2022
Anup Gupta
 Company Secretary

Hero FinCorp Limited
 (CIN: UT4999DL1991PL0466774)
 Regd. Office: 34, Community Centre, Basant Lok,
 Vasant Vihar, New Delhi-110057
 Corp. Office: 34, Community Centre, Basant Lok,
 Vasant Vihar, New Delhi-110057
 Phone No: 011-46644100, 011-46647150,
 Website: www.herofinco.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that Hero FinCorp Limited ("the Company") has, an February 05, 2022, completed the special Notice to call eligible Members, under Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 and Rule 22 of Chapter VII of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, along with the Postal Ballot Form and a self-addressed postage pre-paid envelope, for seeking the consent of the members by way of Ordinary/Specal Resolutions for the business stated in the Notice dated January 28, 2022, to be transacted by postal ballot which includes voting by electronic means.

In case a member desires to exercise vote by using e-voting as stipulated under Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Tuesday, March 08, 2022. The e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Tuesday, March 08, 2022. Similarly, the e-voting through physical postal ballot can be casted by reaching to the Company's filed up and signed postal ballot forms, so as to reach the scrutinizer latest by 05.00 p.m. on Tuesday, March 08, 2022. Postal Ballot Forms received after 05.00 p.m. on Tuesday, March 08, 2022 will be strictly treated as invalid and voting whether by post or by electronic means shall not be allowed as beyond said date.

Postal Ballot Notice along with Explanatory Statement including e-voting instructions and also the Postal Ballot Form (for those members who have not received the notice and/or the Postal Ballot Form) can be downloaded from the internet section of the Company's website www.herofinco.com or may apply to the Company and obtain duplicate thereof.

Mr. Divesh Kumar Vassil (CP No. 13700), Partner of M/s Sanjay Group & Associates, Practising Company Secretaries, New Delhi, have been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through e-voting process in a fair and transparent manner. The Results shall be declared along with the Scrutinizer's Report latest by 05.00 p.m. on Wednesday, March 23, 2022, at the Registered Office of the Company and shall also be placed on the Company's website www.herofinco.com and on the website of Link Intime India Private Limited i.e. www.linkintime.com and the details shall be communicated to the Stock Exchange, where the Company's securities are listed.

In case of any queries / grievances connected with the voting by postal ballot or electronic voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download sections of www.linkintime.com or contact Link Intime at Telephone no. 022-49162000, or Mr. Shivendra Saman, Head-Compliance and Company Secretary of the Company, at 09, Community Centre, basant Lok, Vasant Vihar, New Delhi at telephone no. 011-46687150.

By order of the Board
 For HERO FINCORP LIMITED
 54/-
 Shivendra Saman
 Head-Compliance & Company Secretary

Place: New Delhi
 Date: February 05, 2022

RPSG Ventures Limited
 (Formerly known as CESC Ventures Limited)
 Regd. Office: CESC House, Chowringhee Square, Kolkata - 700 001
 Tel: 033-22259040, Email ID: rpsgventures@rpsg.in
 Website: www.rpsgventures.com
 Corporate Identity Number: L74699WB2017PLC219318

NOTICE

Further to our earlier Newspaper Notice dated January 17, 2022 confirming that the Company had on the said date dispatched electronically to its members the Notice dated January 13, 2022 convening an Extra-Ordinary General Meeting (EGM) scheduled to be held on Wednesday, February 9, 2022, at 11 A.M. (IST) through Video Conferencing ("VC"), Other Audio-Visual Means ("OAVM"), it is hereby notified further as follows:

- The Board of Directors of the Company has, on January 28, 2022, taken the decision to add an addendum to the Valuation Report from Incovert Advisory Private Limited, Registered Valuer ("Valuation Report"), which includes the above information and which is referenced in the following matters forming part of the Explanatory Statement annexed to the EGM Notice:
- Point 7 on page 14, point no. 23 on page 16 and wherever the reference is drawn to the Valuation Report.
- A copy of the Addendum and the EGM Notice is available on the Company's website at www.rpsgventures.com and websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and is also available on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.
- Members are requested to read the EGM Notice in conjunction with the Addendum and any reference to the Valuation Report in the EGM Notice should be deemed to include a reference to the above mentioned addendum to the Valuation Report. All other contents of the EGM Notice remain unchanged.
- All documents referred to in this Addendum shall be made available for inspection by the Members in the manner set out in the EGM Notice.

Place: Kolkata
 Dated: February 5, 2022

For RPSG Ventures Limited
Sudip Kumar Ghosh
 Company Secretary

Uttam Sugar Mills Limited
 Regd. Office: Village Libberheri, Tehsil Roarkea, Distt. Haridwar (Uttarakhand)
 CIN: L19999UR1993PLC032518, Tel. No.: 0120 - 4524000
 Website: www.uttamsugar.in, Email ID: investorrelation@uttamsugar.in

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2021
 (₹ in Lakhs)

S. No.	Particulars	Quarter Ended			
		31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	61,991	43,477	1,55,192	1,27,015
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	5,286	1,846	9,958	5,186
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5,286	1,846	9,958	5,186
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	3,923	1,170	7,386	3,193
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3,938	1,124	7,471	3,175
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	3,813.61	3,813.61	3,813.61	3,813.61
7	Other Equity (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	29,981 (as on 31.03.2021)			
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1.	Basic (IN Rs.)	10.29	3.07	19.37	8.37
2.	Diluted (IN Rs.)	10.29	3.07	19.37	8.37

Note: The above is an extract of the detailed format of 03rd Quarter/Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the 03rd Quarter/Nine Months ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the company's website (www.uttamsugar.in)

For Uttam Sugar Mills Limited
 Sd/-
(Raj) Kumar Adikhia
 Managing Director

Place: Noida
 Date: 5th February, 2022

"IMPORTANT"

While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for any loss or damage, nor for any result of transactions with individuals, associations or companies advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

indianexpress.com

I arrive at a conclusion not an assumption.

Inform your opinion with detailed analysis.

The Indian Express
 — JOURNALISM OF COURAGE —

Whist care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for any loss or damage, nor for any result of transactions with individuals, associations or companies advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Narayana Health
 Bangalore - 560 099, Karnataka, India
 Telephone: 080-7122 2222 / 2129 / 2802
 Email: investorrelations@narayanahealth.org

Narayana Hrudayalaya Limited
 www.narayanahealth.com CIN: L85110KA2000PLC027497

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2021
 (₹ in million, except per share data)

Particulars	Quarter ended		Nine Months ended	
	31st December 2021 (Unaudited)	31st December 2020 (Unaudited)	31st December 2021 (Unaudited)	31st December 2020 (Unaudited)
Total Income from operations	9,864.96	1,171.84	27,853.88	7,549.28
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,171.84	3,105.31	4,167.17	416.17
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,171.84	3,105.31	4,167.17	416.17
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	975.40	2,731.68	408.38	408.38
Total comprehensive income/(Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,004.03	2,801.78	372.95	372.95
Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	2,043.61	2,043.61	2,043.61	2,043.61
Earnings per share (of ₹ 10 each) or continuing and discontinued operations:				
(a) Basic	4.80	13.44	2.01	2.01
(b) Diluted	4.80	13.44	2.01	2.01

2) Extract of Unaudited Standalone financial results of the Company:

Particulars	Quarter ended		Nine Months ended	
	31st December 2021 (Unaudited)	31st December 2020 (Unaudited)	31st December 2021 (Unaudited)	31st December 2020 (Unaudited)
Total Income from operations	6,386.73	18,158.09	4,967.73	13,433.43
Net Profit/(Loss) before tax and exceptional items	500.76	860.55	1,134.43	1,134.43
Net Profit/(Loss) after exceptional items but before tax	500.76	860.55	1,134.43	1,134.43
Net Profit/(Loss) for the period	325.00	556.01	8,633.43	8,633.43
Total comprehensive income / (Loss) for the period	337.72	552.44	8,633.43	8,633.43

Note: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange website and Company website.

For Narayana Hrudayalaya Limited
 Sd/-
Dr. Emmanuel Ruppert
 Managing Director & Group CEO

Place: Bengaluru
 Date: 04.02.2022

SIEMENS

Extract of consolidated unaudited financial results for the quarter ended 31 December 2021

No.	Particulars	Quarter ended			Year ended		
		31 December		30 September	31 December		30 September
		2021 (Unaudited)	2020 (Unaudited)	2021 (Audited)	2021 (Unaudited)	2020 (Unaudited)	2021 (Audited)
1	Total revenue from operations	35,504	29,252	136,392			
2	Net Profit for the period before tax from continuing operations	3,375	3,603	14,199			
3	Net Profit for the period after tax from continuing operations	2,508	2,677	10,501			
4	Net Profit for the period before tax from discontinued operations	-	372	809			
5	Net Profit for the period after tax from discontinued operations	-	278	453			
6	Total Profit for the period	2,508	2,955	10,904			
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period and Other comprehensive income (after tax))	2,543	3,005	11,175			
8	Equity Share Capital	712	712	712			
9	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	-	-	102,778			
10	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (in Rupees) *						
	- Basic and diluted EPS for continuing operations	7.04	4.78	29.49			
	- Basic and diluted EPS for discontinued operations	-	0.72	1.13			
	- Basic and diluted EPS from total operations	7.04	8.30	30.62			
	* not annualised except year end EPS						

Notes:

- During the previous year, on 1 March 2021, Siemens Limited ("The Holding Company") acquired 99.22% equity share capital of C&S Electric Limited from its promoters for a preliminary sale share consideration of ₹ 21,588 million, payable in cash, on cash freed/basis free basis on terms and conditions that are mutually agreed between the parties to the transaction. The fair value of assets and liabilities acquired have been determined provisionally in accordance with IND AS 103 'Business Combinations'. The excess of consideration paid over the provisional fair value of net assets acquired has resulted in goodwill amounting to ₹ 11,477 million. The Group believes that the information provides a reasonable basis for estimating the fair values of assets and liabilities acquired, but the purchase for measurement period adjustments exists based on a continuing review of matters related to the acquisition. The purchase price allocation is expected to be completed within one year. The above financial results include the results for C&S Electric Limited from the period starting 1 March 2021 and hence are not comparable with results for the quarter ended 31 December 2020.
- The operations during the previous year ended 30 September 2021 were impacted due to the second wave of COVID-19. The expenses incurred in conducting operations for the year ended 30 September 2021 were ₹ 262 million.
- During the previous year, on 1 January 2021, the Holding Company divested its Mechanical Drives (MD) business to Fliender Drives Private Limited for a final consideration of ₹ 3,759 million. The gain on the sale transaction was ₹ 487 million for the year ended 30 September 2021. The tax expense on this transaction was ₹ 362 million (including write-off of deferred tax assets of ₹ 302 million) for the year ended 30 September 2021. The results for the same has been disclosed as discontinued operations.
- The Holding Company has executed a Power Purchase Agreement and entered into a Share Subscription and Shareholders Agreement on 22 October 2021, for the subscription of 26% of the paid-up equity share capital of Suro Renewable Power Limited, subject to fulfillment of conditions precedent as agreed between the parties.
- The specified items of the standalone financial results of the Company for the quarter ended 31 December 2021 are given below:

indianexpress.com

I arrive at a conclusion not an assumption.

Inform your opinion with detailed analysis.

The Indian Express
 — JOURNALISM OF COURAGE —

Whist care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for any loss or damage, nor for any result of transactions with individuals, associations or companies advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Vardhman Holdings Limited
 Regd. Office: Chandigarh Road, Ludhiana-141010
 Corporate Identity Number (CIN): L17111PB1952PLC002463, PAN: AABC8088P
 Website: www.vardhman.com Email: secretarial@vardhman.com

Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021
 (₹ in Crores)

S. No.	Particulars	Quarter ended		Quarter ended		Nine Months ended		Nine Months ended	
		Dec 31, 2021 (Unaudited)	Sept 30, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Dec 31, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	Mar 31, 2021 (Audited)	
1	Total Income from Operations	10.39	14.55	(2.35)	28.03	(2.52)	21.03	18.78	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Share of Profit/(Loss) of Associates and Exceptional Items)	9.04	14.13	(2.68)	25.82	(11.52)	18.75	18.75	
3	Net Profit/(Loss) for the period before tax, Share of Profit/(Loss) of Associates (after Exceptional Items)	9.04	14.13	(2.68)	25.82	(11.52)	18.75	18.75	
4	Net Profit/(Loss) for the period after tax, Share of Profit/(Loss) of Associates (after Exceptional Items)	106.74	137.31	44.01	335.35	54.50	129.51	129.51	
5	Total Comprehensive Income/ (Expense/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (Expense/Loss) (after tax)	114.87	141.18	64.14	390.58	94.17	180.11	180.11	
6	Paid up Equity Share Capital	3.19	3.19	3.19	3.19	3.19	3.19	3.19	
7	Reserves (excluding Revaluation Reserve & Non controlling interests)	2,691.58	2,576.73	2,216.66	2,691.58	2,216.66	2,302.60	2,302.60	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (in Rs.) (not annualized):								
(a)	Basic	340.67	430.22	137.90	1,050.72	170.76	405.80	405.80	
(b)	Diluted	340.67	430.22	137.90	1,050.72	170.76	405.80	405.80	

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on website of the Company i.e. www.vardhman.com
- Financial results of Vardhman Holdings Limited (Standalone Information):

S. No.	Particulars	Quarter ended		Quarter ended		Nine Months ended		Nine Months ended	
		Dec 31, 2021 (Unaudited)	Sept 30, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Dec 31, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	Mar 31, 2021 (Audited)	
1	Total income from operations	64.44	42.38	(2.35)	109.91	12.53	21.03	21.03	
2	Profit before tax	63.09	41.96	(2.68)	107.70	11.53	18.75	18.75	
3	Net Profit after tax:	44.77	32.40	(2.56)	79.65	9.02	15.05	15.05	
4	Total Comprehensive Income	50.80	36.25	(2.57)	134.88	48.69	65.65	65.65	

For Vardhman Holdings Limited
 Sd/-
(S.P. Oswal)
 Chairman & Managing Director

Place: Ludhiana
 Date: 05.02.2022

SIEMENS

Extract of consolidated unaudited financial results for the quarter ended 31 December 2021

No.	Particulars	Quarter ended			Year ended		
		31 December		30 September	31 December		30 September
		2021 (Unaudited)	2020 (Unaudited)	2021 (Audited)	2021 (Unaudited)	2020 (Unaudited)	2021 (Audited)
1	Total revenue from operations	32,399	29,011	129,631			
2	Net Profit for the period before tax from continuing operations	3,298	3,530	14,300			
3	Net Profit for the period after tax from continuing operations	2,453	2,622	10,627			
4	Net Profit for the period before tax from discontinued operations	-	372	859			
5	Net Profit for the period after tax from discontinued operations	-	278	403			
6	Total Comprehensive Income for the period	2,488	2,950	11,301			

6 The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Standalone and Consolidated financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.siemens.co.in).

Place: Mumbai
 Date: 04 February 2022

For Siemens Limited
Sunil Mathur
 Chief Executive Officer

Siemens Limited
 Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080,
 Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030
 Corporate Identity Number: L28920MH1957PLC010839
 Tel.: +91 22 6251 7000; Fax: +91 22 2436 2044
 Email / Contact: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact
 Website: www.siemens.co.in

indianexpress.com

I arrive at a conclusion not an assumption.

Inform your opinion with detailed analysis.

The Indian Express
 — JOURNALISM OF COURAGE —

Whist care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for any loss or damage, nor for any result of transactions with individuals, associations or companies advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Vardhman Holdings Limited
 Regd. Office: Chandigarh Road, Ludhiana-141010
 Corporate Identity Number (CIN): L17111PB1952PLC002463, PAN: AABC8088P
 Website: www.vardhman.com Email: secretarial@vardhman.com

Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021
 (₹ in Crores)

S. No.	Particulars	Quarter ended		Quarter ended		Nine Months ended		Nine Months ended	
		Dec 31, 2021 (Unaudited)	Sept 30, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Dec 31, 2021 (Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	Mar 31, 2021 (Audited)	
1	Total income from operations	64.44	42.38	(2.35)	109.91	12.53	21.03	21.03	
2	Profit before tax	63.09	41.96	(2.68)	107.70	11.53			

